



पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालय,
संत तुकारामनगर, पिंपरी - ४११०१८.

मानधनावर तात्पुरत्या स्वरूपाची (हंगामी) विविध पदे (नविन) भरणेबाबत दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपाची (हंगामी) विविध

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालयाकरिता दरमहा एकत्रित मानधनावर विविध पदे हंगामी तात्पुरत्या स्वरूपात ६ महिने कालावधीकरीता भरावयाची आहेत. त्यांचे पदनाम, पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, अटी खालीलप्रमाणे -

प्रपत्र 'अ'

अ. क्र.	पदनाम	कामाचा विभाग	पद संख्या	शैक्षणिक अर्हता	एकत्रीत मानधन	कामाची वेळ	मुलाखत दिनांक
१	कन्सल्टंट	पॅथोलॉजीस्ट (Open-1)	१	मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची MD (Path) पदवी /एम.एम.सी. रजि. अद्यावत असणे आवश्यक	६००००/-	10 .00 am To 4 .00 pm	२७/७/२०१६
				मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची DPB पदवी /एम.एम.सी. रजि. अद्यावत असणे आवश्यक	५००००/-		
		रेडीओलॉजीस्ट (Open-1)	१	मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची MD(Radio) पदवी /एम.एम.सी. रजि. अद्यावत असणे आवश्यक	७५०००/-	10.00 am To 2.00 pm	
				मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची DMRD पदवी /एम.एम.सी. रजि. अद्यावत असणे आवश्यक	६००००/-		
		स्त्री रोग तज्ञ (Open- 2, SC-1)	३	मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची पदवी एम.डी./एम.एस./ डी.जी.ओ.	७५०००/-	8 .00 pm To 8.00 am	
					५००००/-	8.00 am To 2.00 pm, 2.00 pm To 8.00 am (Sun Off)	

		फिजिशियन (Open- 2, SC-1)	३	मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची एम.डी./डि.एन.बी (MED) पदवी एम.एम.सी. रजि.अद्यावत असणे आवश्यक.	७५०००/-	8.00 pm To 8.00 am	
		सर्जन (GEN) (Open- 1, SC-1)	२	मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची एम.एस. (जनरल) / डी.एन.बी. (जनरल) पदवी एम.एम.सी. रजि.अद्यावत असणे आवश्यक	७५०००/-	8.00 pm To 8.00 am, 8.00 am To 8.00 pm	
२	निवासी डॉक्टर	मेडीसीन (Open- 3, SC-1., ST-1, VJA-1)	६	एम.बी.बी.एस / एम.डी. एम.एम.सी./ रजि.अद्यावत असणे आवश्यक.	४५०००/-		२८/७/२०१६
		स्त्री रोग (Open- 3, SC-1., ST-1, VJA-1)	६	एम.बी.बी.एस/ डि.जी.ओ./ एम.डी. / एम.एम.सी. रजि.अद्यावत असणे आवश्यक.	४५०००/-		
३	वैद्यकीय अधिकारी	आय.सी.यु. (Open- 5, OBC-1 SC-1, ST-1, VJA-1)	९	एम.बी.बी.एस/ एम.डी.(med) /एम.डी.(Anae) एम.डी.(Chest)/ डी.ए.(Anae)/ टी.डी.डी.(Chest) / एम.एम.सी. रजि.अद्यावत असणे आवश्यक.	४५०००/-	शिफ्ट ड्युटी (रुग्णालयाच्या सोयीनुसार)	२८/७/२०१६
४	डाटा एन्ट्री ऑपरेटर	पॅथोलॉजी (Open-1)	१	१२ वी पास, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र., मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र	१२०००/-	9.00 am To 5.00 pm	२८/७/२०१६
५	डायलेसिस टेक्निशियन	डायलेसिस (Open-1)	१	१० वी पास डायलेसिस करण्याचा प्रतिष्ठीत संस्थेचा अनुभव	१२०००/-	शिफ्ट ड्युटी (रुग्णालयाच्या सोयीनुसार)	२८/७/२०१६

अटी व शर्ती :-

१. मानधनावरील नेमणुका पुर्णपणे तात्पुरत्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क राहणार नाही.
२. ज्या दिवशी मनपास दर पदाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटिशीशिवाय त्यांच्या मानधनावरील सेवा संपुष्टात आणण्यात येतील.
३. लेखी परिक्षेस व मुलाखतीस येण्या-जाण्याकरीता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
४. उपरोक्त पदांना विहित केलेनुसार तसेच शैक्षणिक अर्हता व कामाच्या अनुभवानुसार मानधन अदा केले जाईल. अर्जासोबत सादर केलेला अनुभवाचा खोटा असल्याचे निर्दर्शनात आलेस तो अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
५. सर्व उमेदवारांनी लेखी परिक्षेसाठी व मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र व अनुभवाबाबतच्या आवश्यक त्या मुळ प्रती व स्वतः च्या स्वाक्षरीने व साक्षांकित केलेल्या प्रती उदा. गुणपत्रिका (मार्कशीट) सर्टिफिकेट, फोटो, इतर सादर करणे बंधनकारक आहे.
६. निवड केलेल्या उमेदवारांना म.न.पा.ने ठरवून दिलेल्या अटी शर्तीनुसार कामकाज करणे बंधनकारक राहिल. त्याप्रमाणे काम करणेस नकार दिलेस नेमणुक रद्द करण्यात येईल.
७. सदर पदांना महाराष्ट्र आरक्षण कायदा २००४ नुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहिल.
८. आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झालेस सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची नेमणुक करणेत येईल.

मुख्य अटी खालील प्रमाणे राहतील-

- उमेदवारांना रूग्णालयीन कामकाजाच्या वेळा पाळणे बंधनकारक राहिल. त्यामध्ये कोणतीही सवलत अनुज्ञेय नाही.
- उमेदवारांची नेमणुक झालेनंतर बायोमेट्रीक पध्दतीने हजेरी नोंदविणे बंधनकारक राहिल. व हजेरी मस्टरवर रोजचे रोज स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय पगार अदा केला जाणार नाही.
- उमेदवारांना वयाची अट लागू राहणार नाही.

तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदांकरिता नावांपुढे दर्शविण्यात आलेल्या दिनांकास यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालयाशेजारील हॉलमध्ये स.१०.०० ते ११.०० वाजता आवश्यक त्या कागदपत्रांच्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रतीसह समक्ष उपस्थित रहावे. तसेच आलेल्या इच्छुक उमेदवारांचे रजिस्ट्रेशन सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत केले जाईल. वेळेनंतर आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. रजिस्ट्रेशन झालेल्या उमेदवारांना सदर पदासाठी घेतल्या जाणा-या लेखी परीक्षा /मुलाखतीबाबत समक्ष सुचना दिल्या जातील व त्याबाबतचा तपशील महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द केला जाईल. सदर दिवशी आवश्यक तेवढे उमेदवार न मिळाल्यास वरील पद भरेपर्यंत दर सोमवारी Walk In Interview आयोजित केल्या जातील. यासाठी समक्ष पत्रव्यवहार केला जाणार नाही.

जाहीरात क्र.- ९५५

रोटेशन क्र.- ब -१

वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

क्र.वायसीएमएच/पीजी-१/कावि/१०९५/२०१६

दि. १९/०७/२०१६.

सही/-

आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी – ४११०१८.